

राज्य प्रशिक्षण धोरण-२०११ नुसार यशदा पुणे, शिखर संस्था, तसेच विभाग व जिल्हा स्तरावर घोषित करण्यात आलेल्या प्रशिक्षण संस्थांचे प्रशिक्षण शुल्काचे दर निश्चित करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग

शासन निर्णय क्रमांक: टिआरएन-२०१४/४४०/प्र.क्र.६६/१४/१२-अ,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

दिनांक : ०१ नोव्हेंबर, २०१४

- वाचा :-**
१. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक:टिआरएन-२००९/प्र.क्र.३९/२००९/१२-अ, दि.२३.०९.२०११
 २. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक टिआरएन-२०११/प्र.क्र.२८७/२०११/१२-अ दि.१४.१०.२०१३
 ३. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक टिआरएन-२०१४/प्र.क्र.१२०/२०१४/१२-अ दि.१३.०८.२०१४, दि.१२.०९.२०१४
 ४. संचालक , राज्य प्रशिक्षण नियोजन व मूल्यमापन यंत्रणा ,यशदा पुणे, यांचे पत्र क्रमांक :- राप्रनिमूयं/१३१४/७७०/ दि.०५/०३/२०१४ , दि.३१.०५.२०१४ व दि. २०.०९.२०१४

प्रस्तावना :-

राज्य प्रशिक्षण धोरण २०११, संदर्भाधीन क्रमांक १ च्या शासन निर्णयान्वये घोषित करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण धोरणानुसार राज्यात ३ स्तरावर प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत. यशदा पुणे, ही शिखर प्रशिक्षण संस्था असून ६ विभागीय स्तरावर ६ प्रशासकीय प्रशिक्षण संस्था व ३६ जिल्हयात ३६ जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत. सदर संस्थांमधून राज्यातील सर्व वर्ग १ ते ४ च्या अधिकारी / कर्मचारी यांना प्रशासकीय प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यास्तव सदर प्रशिक्षण संस्थांचे प्रशिक्षणाचे शुल्क निश्चित करणे आवश्यक आहे. सद्य:स्थितीत संदर्भाधीन क्रमांक २ अन्वये विभागाच्या स्तरावर घोषित करण्यात आलेल्या ६ विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्थांमध्ये सध्याचे प्रशिक्षण शुल्काचे दर हे रूपये ३५०/- ते १०००/- दरम्यान आहेत व संदर्भाधीन क्रमांक ३ अन्वये जिल्हा स्तरावर घोषित करण्यात आलेल्या ३६ जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्थांमध्ये सध्याचे प्रशिक्षण शुल्काचे दर हे रूपये ० ते रूपये ४०००/- दरम्यान आहेत.

विभागाच्या स्तरावर घोषित करण्यात आलेल्या ६ प्रशिक्षण संस्थांपैकी काही संस्था या महसूल विभागाच्या व कृषी विभागाच्या अधिपत्याखाली आहेत व या संस्था त्यांच्या संबंधित विभागाचे तांत्रिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आहेत.

जिल्हा स्तरावर घोषित करण्यात आलेल्या ३६ जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्था शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या, गृह विभागाच्या, महसूल व वन विभागाच्या, ग्रामविकास व जलसंपदा विभागाच्या, तर काही संस्था वित्त विभागाच्या अशा वेगवेगळ्या विभागांच्या अधिपत्याखाली आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे प्रशिक्षण शुल्काचे दरही वेगवेगळे आहेत. तसेच, विविध प्रशिक्षण संस्थांच्या विद्यमान प्रशिक्षण शुल्कात Training Needs Analysis (TNA) (आराखडा), प्रशिक्षणादरम्यानच्या बाबी जसे (वाचन साहित्य) आणि प्रशिक्षणानंतरच्या बाबी जसे विविध स्तरावरील मूल्यमापन इत्यादी बाबींचा समावेश केलेला नव्हता.

सद्यःस्थितीत एम/एस एफ.एक्स.नेल्सन लिओ यांनी विश्लेषण केलेल्या प्रशिक्षण शुल्काच्या दिनांक २७.०१.२०१० च्या तपशीलवार अहवालानुसार प्रशिक्षण शुल्कामध्ये प्रशिक्षकांचे मानधन, प्रशिक्षण साहित्य, प्रशिक्षणाच्या शेवटी प्रशिक्षणार्थींचे मूल्यमापन करणे, स्टेशनरी, वाचन साहित्य, ग्रंथपाल सुविधा, वर्तमानपत्रे, भोजन, कामगार पुरवठा, विद्युत व पाणी बील, दूरध्वनी इत्यादी खर्च अंतर्भूत करण्यात आला असल्याने, यशदा पुणे, या संस्थेचे विद्यमान प्रशिक्षण शुल्क वाढविणे आवश्यक आहे, असा प्रस्ताव संचालक, राप्रनिमूयं यशदा पुणे, यांनी संदर्भाधीन क्रमांक ४ च्या पत्रान्वये शासनास सादर केला आहे.

त्याचप्रमाणे, मंत्रालयीन विभागाच्या अधिनस्त असलेल्या ६ विभागीय व ३६ जिल्हा स्तरावरील वेगवेगळ्या संस्थांच्या विद्यमान प्रशिक्षण शुल्कामध्ये बरीच तफावत आहे. तथापि, सदर संस्था या प्रशासकीय प्रशिक्षण संस्था म्हणून तात्पुरत्या स्वरूपात घोषित करण्यात आल्या आहेत. यास्तव त्यांच्या विद्यमान प्रशिक्षण शुल्कातील सदर तफावत दूर करून सर्व संस्थांच्या शुल्कामध्ये एकसूत्रता आणण्यासाठी व प्रशिक्षणाचा दर्जा एकसमान राखण्यासाठी सर्व संस्थांसाठी एकसमान प्रशिक्षण शुल्क निश्चित करणे आवश्यक आहे. तसेच, राज्य प्रशिक्षण धोरणांतर्गत तीन स्तरावर घोषित करण्यात आलेल्या प्रत्येक स्तरावर असलेल्या प्रशिक्षण संस्थांना एकसमान दर्जा असल्याने व त्यांनी एकसमान सोयीसुविधा प्रशिक्षणार्थींना पुरविणे आवश्यक असल्याने, त्या सर्व संस्थांसाठी एकसमान प्रशिक्षण शुल्क निश्चित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

त्यामुळे राज्य प्रशिक्षण धोरण-२०११ नुसार यशदा पुणे, या संस्थेचे सध्या अस्तित्वात असलेले प्रशिक्षण शुल्काचे दर सुधारित करण्यासाठी व विभाग तसेच, जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या प्रशिक्षण संस्थांसाठी, प्रशिक्षण शुल्काचे दर निश्चित करण्याचा शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय :-

१. राज्य प्रशिक्षण धोरणांतर्गत तीन स्तरावर घोषित करण्यात आलेल्या प्रत्येक स्तरावर असलेल्या प्रशिक्षण संस्थांसाठी एकसमान प्रशिक्षण शुल्क निश्चित करण्यात येत आहे.

अ. राज्यातील शिखर प्रशिक्षण संस्था, यशदा, पुणे साठी प्रशिक्षण शुल्क :-

यशदा पुणे, या संस्थेचे विद्यमान प्रशिक्षण शुल्क रु. १८००/- इतके होते. आता या संस्थेसाठी रु.२०००/- इतके सुधारित प्रशिक्षण शुल्क ठरविण्यात येत आहे.

ब. विभाग स्तरावरील सहा विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्थासाठी प्रशिक्षण शुल्क:-

विभागीय स्तरावरील सहा विभागीय संस्थांचे विद्यमान प्रशिक्षण शुल्क रु.३५०/- ते रु.१०००/-इतके होते. आता या संस्थांसाठी रु.१५००/- इतके सुधारित प्रशिक्षण शुल्क ठरविण्यात येत आहे.

वरील अ व ब साठी ठरविण्यात आलेल्या प्रशिक्षण शुल्कात अंतर्भूत असणा-या बाबी पुढीलप्रमाणे आहेत :-

प्रशिक्षण शुल्कामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या बाबी		
प्रशिक्षण पूर्व बाबी		
१. Training Needs Analysis (TNA) अहवाल लेखन	२. प्रशिक्षण आराखडा	
३. प्रशिक्षण वाचन साहित्य	४. प्रशिक्षण साहित्य निर्मिती	
प्रशिक्षण दरम्यान बाबी		
१. निवास व्यवस्था	२. अल्पोपहार व भोजन व्यवस्था	३. सभागृह व वर्ग खोली शुल्क
४. संगणक कक्ष	५. नोंदणी व स्वागत, शुल्क	६. तज्ञ व न्यायिक सल्लागारांच्या भेटीचे मानधन/ प्रशिक्षकांचे मानधन
७. तज्ञ सल्लागारांच्या भेटीच्या दरम्यानचा व इतर प्रवास खर्च	८. लेखन साहित्य छपाई खर्च	९. दृक-श्राव्य साधन पुरविण्यासाठीचा खर्च
१०. ग्रंथालय खर्च	११. व्यवस्थापन खर्च	१२. पाणी पुरवठा व वीज बिल खर्च
१३. कार्यालयीन खर्च	१४. दुरुस्ती व देखभाल खर्च	१५. सुरक्षा खर्च
१६. अभिलेख कक्ष व माहिती संचयिका (TPMC charges)	१७. गुणवत्तापूर्वक प्रशिक्षणावरील नियंत्रण खर्च	१८. आकस्मिक खर्च, (कार्यक्रमांचे उदघाटन, समारोप, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रमाणपत्र देणे)
१९. अतिरिक्त सुविधा (खेळाची सुविधा, वैद्यकीय सुविधा, व इंटरनेट, इंटरनेट, दूरदर्शन, दूरध्वनी इत्यादी सुविधांवरील खर्च		
प्रशिक्षणानंतरच्या बाबी		
१. परीक्षण व मूल्यमापन अहवाल		

१. जिल्हा स्तरावरील ३६ जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्थासाठी प्रशिक्षण शुल्क:-

जिल्हा स्तरावरील जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्था या वेगवेगळ्या विभागांच्या तांत्रिक प्रशिक्षण देणा-या संस्था आहेत. सदर संस्थाना जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्थांचा दर्जा तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आला आहे. सदर संस्थानैकी ब-याच संस्थांमध्ये निवासी स्वरूपाचे प्रशिक्षण सद्यस्थितीत होत नाही. तसेच, या संस्थांकडे स्वतःच्या पायाभूत व इतर सोयीसुविधा अजून पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. त्यामुळे या संस्थांना त्यांच्यासाठी ठरविण्यात आलेले रु. १०००/- एवढे दर दिवशी दर प्रशिक्षणार्थी यासाठी असलेले प्रशिक्षण शुल्क सरसकट लागू करणे योग्य होणार नाही. त्यामुळे पुढील तक्त्यात दर्शविण्यात आलेल्या विविध बाबींच्या उपलब्धतेनुसार त्यांच्या समोर दर्शविलेल्या टक्केवारीनुसार प्रशिक्षण शुल्क सदर संस्थेने आकारावे.

त्यानुसार नव्याने ठरविण्यात येणारे प्रशिक्षण शुल्क व त्यात अंतर्भूत असणा-या बाबी पुढीलप्रमाणे आहेत :-

संस्थेचे नाव	प्रस्तावित करण्यात आलेले प्रशिक्षण शुल्काचे दर	प्रशिक्षण शुल्कामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या बाबी व त्यांचे गुणांकन		
जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्था	रुपये १०००/- प्रशिक्षण संस्थांमधील एका प्रशिक्षणार्थीवर एका दिवसासाठी खर्च होणाऱ्या प्रशिक्षण शुल्काचे दर	प्रशिक्षण शुल्कामध्ये अंतर्भूत बाबी	प्रशिक्षण शुल्क दर टक्केवारीनुसार	प्रशिक्षण शुल्क रक्कम
		१. प्रशिक्षण पूर्व बाबी	%	रुपये
		१. Training Needs Analysis(TNA) अहवाल लेखन ,	१	१०
		२. प्रशिक्षण आराखडा,	१	१०
		३. प्रशिक्षण वाचन साहित्य,	२	२०
		४. प्रशिक्षण साहित्य निर्मिती.	१	१०
		एकूण	५	५०
		२. प्रशिक्षण दरम्यान बाबी.	%	रुपये
		१. निवास व्यवस्था	२०	२००
		२. अल्पोपहार, भोजन व्यवस्था	११	११०
		३. सभागृह व वर्ग खोली शुल्क	५	५०
		४. संगणक कक्ष	२	२०
		५. नोंदणी व स्वागत शुल्क	१	१०
		६. तज्ञ व न्यायिक सल्लागारांच्या भेटीचे मानधन / प्रशिक्षकांचे मानधन	५	५०
		७. तज्ञ सल्लागारांच्या भेटीच्या दरम्यानचा व इतर प्रवास खर्च	५	५०
		८. लेखन साहित्य छपाई खर्च	४	४०
		९. दृक-श्राव्य साधन पुरविण्यासाठीचा खर्च	२	२०
		१०. ग्रंथालय खर्च	२	२०
		११. व्यवस्थापन खर्च	३	३०
		१२. पाणी पुरवठा व वीज बिल खर्च	५	५०
		१३. कार्यालयीन खर्च	५	५०
		१४. दुरुस्ती व देखभाल खर्च	५	५०
		१५. सुरक्षा व्यवस्था खर्च	३	३०
		१६. अभिलेख कक्ष व माहिती संचयिका	१	१०
१७. गुणवत्तापूर्वक प्रशिक्षणावरील नियंत्रण खर्च	१	१०		
१८. आकस्मिक खर्च (कार्यक्रमांचे उदघाटन, समारोप, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रमाणपत्र देणे)	१	१०		

	१९ .अतिरिक्त सुविधा		
	अ. खेळ सुविधा	४	४०
	आ. वैद्यकीय सुविधा	२	२०
	इ. इंटरनेट, इंटरनेट, टि.व्ही. आणि दूरध्वनी इ.	४	४०
		१०	१००
	एकूण	९१	९१०
	३. प्रशिक्षणानंतरच्या बाबी		
	१.परीक्षण व मूल्यमापन अहवाल	४	४०
	एकूण	४	४०
	एकूण १+२+३	१००	१०००

२. हा शासन निर्णय, वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ९६०/१४/व्यय - ४ दि. २९.१०.२०१४ नुसार निर्गमित करण्यात येत आहे.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०१४११०११८३३००५४०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(डॉ. भगवान सहाय)
प्रधान सचिव (सेवा), महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा.राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई *
२. मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई-३२
३. मा. उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई-३२
४. मा. सभापती, महाराष्ट्र विधान परिषद, विधान भवन, मुंबई.
५. मा. अध्यक्ष, महाराष्ट्र विधान सभा, विधान भवन, मुंबई.
६. मा. विरोधी पक्ष नेता, विधानसभा/विधानपरिषद महाराष्ट्र, महाराष्ट्र
७. विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई.
८. सर्व मा. मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव/स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई-३२
९. सर्व सन्माननीय विधानसभा/विधानपरिषद सदस्य महाराष्ट्र विधानमंडळ, सचिवालय, विधानभवन, मुंबई
१०. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई-३२

११. सर्व अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, मंत्रालयीन विभाग
१२. प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई. *
१३. सर्व विभागीय आयुक्त
१४. महासंचालक, यशदा, बाणेर रोड, पुणे-४११ ००७
१५. महालेखापाल, लेखा व अनुज्ञेयता, महाराष्ट्र-१, मुंबई
१६. महालेखापाल, लेखा व अनुज्ञेयता, महाराष्ट्र-१, नागपूर
१७. महालेखापाल, लेखा परीक्षा, महाराष्ट्र-१, मुंबई
१८. महालेखापाल, लेखा परीक्षा, महाराष्ट्र-१, नागपूर
१९. सर्व जिल्हाधिकारी
२०. संचालक, नाशिक महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी, नाशिक
२१. संचालक, प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती), पुणे
२२. संचालक, वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था, वनामती, नागपूर
२३. संचालक, प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती), खोपोली, रायगड
२४. विशेष कार्य अधिकारी, मराठवाडा प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, नाथनगर (उत्तर), पैठण, जिल्हा- औरंगाबाद.
२५. विशेष कार्य अधिकारी, डॉ.पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, नवीन प्रशासकीय इमारत, तपोवन रोड, अमरावती विद्यापीठासमोर, जिल्हा- अमरावती.
२६. विशेष कार्य अधिकारी, वाहतूक प्रशिक्षण संस्था, हंसराज लाईन, भायखळा, बृहन मुंबई.
२७. विशेष कार्य अधिकारी, न्युझीलंड हॉस्टेल, आरे कॉलनी, गोरेगाव (प), मुंबई उपनगर
२८. विशेष कार्य अधिकारी, वनरक्षक प्रशिक्षण विद्यालय, शहापूर, ठाणे
२९. विशेष कार्य अधिकारी, महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी, नाशिक
३०. विशेष कार्य अधिकारी, दादासाहेब चौधरी वनरक्षक प्रशिक्षण संस्था, पाल, जळगाव
३१. विशेष कार्य अधिकारी, ग्रामसेवक प्रशिक्षण संस्था मांजरी फार्म, पुणे
३२. विशेष कार्य अधिकारी, वानिकी प्रशिक्षण विद्यालय, कुंडल (कुंडल प्रबोधिनी), सांगली
३३. विशेष कार्य अधिकारी, रामेती, गेट नं ४, शहाजी नगर, मध्यवर्ती इमारती जवळ, लाईन बाजार, कोल्हापूर
३४. विशेष कार्य अधिकारी, महाराष्ट्र जल व भूमि व्यवस्थापन संस्था (वाल्मी), औरंगाबाद
३५. विशेष कार्य अधिकारी, वनरक्षक प्रशिक्षण संस्था, देऊळगावराजा रोड, पी.बी. ९३, जालना
३६. विशेष कार्य अधिकारी, ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र, मराठवाडा अंग्रीकल्चर विद्यापीठ, परभणी
३७. विशेष कार्य अधिकारी, महाराष्ट्र लेखा व वित्त प्रशिक्षण केंद्र, मांगीलाल प्लॉट, कॅम्प रोड, अमरावती
३८. विशेष कार्य अधिकारी, ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र, बुलढाणा
३९. विशेष कार्य अधिकारी, आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, माताकचेरी, श्रध्दानंद पेठ, नागपूर
४०. विशेष कार्य अधिकारी, सेंट्रल फॉरेस्ट रेंजर कॉलेज, मूल रोड, चंद्रपूर-०१
४१. प्राचार्य, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, जव्हार, ठाणे ४०१६०३
४२. प्राचार्य, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, मिरजोळे, रत्नागिरी-४१५ ६१२
४३. प्राचार्य, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, तहसील कार्यालयाच्याबाजुला, कुंडल, जिल्हा-सिंधुदूर्ग
४४. प्राचार्य, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, जुने गरुड हायस्कूल इमारत, साक्री रोड, धुळे
४५. प्राचार्य, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, जिल्हा परिषद आवार, गट सदन इमारत, नंदुरबार
४६. प्राचार्य, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, जुने डी.एड. कॉलेज, संगमनेर, जिल्हा -अहमदनगर
४७. प्राचार्य, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, फलटण, जिल्हा- सातारा
४८. प्राचार्य, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, सोलापूर

४९. प्राचार्य, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, शिवाजी नगर, जिल्हा- हिंगोली-४३१ ५१३
५०. प्राचार्य, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, मांजरा कॉलनीच्या बाजूला, अंबेजोगाई, जिल्हा- बीड
५१. प्राचार्य, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, श्रीनगर, जिल्हा- नांदेड
५२. प्राचार्य, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, विद्यानगर, तांबरी विभाग, जिल्हा- उस्मानाबाद
५३. प्राचार्य, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, बार्शी रोड, दत्त नगर, मुरुड, लातूर
५४. प्राचार्य, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, आकाशवाणी केंद्राजवळ, जिल्हा-यवतमाळ
५५. प्राचार्य, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, संतोषी माता मंदिराजवळ, हनुमान वस्ती, जिल्हा- अकोला
५६. प्राचार्य, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, लखाळा, रायसोड रोड, जिल्हा -वाशीम
५७. प्राचार्य, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, वर्धा-४४२ ००१
५८. प्राचार्य, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, शास्त्री चौक, भंडारा-४४१९०४
५९. प्राचार्य, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, गंगाबाई रूग्णालयाजवळ, जुनी पंचायत समिती, नेहरू चौक, गोंदिया
६०. प्राचार्य, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, गडचिरोली - ४४१ ४०३
६१. सर्व मंत्रालयीन विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालये /प्रशिक्षण संस्था
६२. प्रबंधक, उच्च न्यायालय, मूळ शाखा, मुंबई, औरंगाबाद, नागपूर *
६३. प्रबंधक, उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई, औरंगाबाद, नागपूर*
६४. प्रबंधक, लोक आयुक्त आणि उपलोकआयुक्त कार्यालय, मुंबई *
६५. संबंधित विभागीय उपसंचालक, शालेय शिक्षण विभाग.
६६. प्रधान सचिव (सेवा) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई-३२
६७. निवड नस्ती-१२-अ, साप्रवि, मंत्रालय, मुंबई-३२

*पत्राने